

सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात प्रधानमंत्री
आवास योजना (ग्रामीण) (सर्वसाधारण)
घटकांतर्गत प्राप्त केंद्र शासनाच्या हिश्याचा
पहिल्या हप्त्याचा २५% निधीचा उर्वरित निधी
रु. १४५,२५,६३,८९०/- व राज्य समरुप हिस्सा
रु.९६,८३,७५,८७३/- एवढा निधी वितरीत
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: प्रआयो-२०२२/प्र.क्र.७५/योजना-१०

बांधकाम भवन, २५ मर्झबान रोड,

फोर्ट, मुंबई - ४०० ००९.

तारीख: ७ जून, २०२२.

वाचा :-

- १) संचालक (ग्रामीण गृहनिर्माण), ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली यांचे क्र. J-१२०२५/१/२०२०-RH-Acct.-४, दि.३०.०३.२०२२ रोजीचे आदेश.
- २) संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांचे पत्र क्र. जा.क्र. राव्यक-ग्रागृ/लेखा(प्रआयो)/१st installment/सर्वसाधारण/२०२२/०६, दि.०५.०४.२०२२.

शासन निर्णय:-

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र शासनाकडून सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये सन २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षासाठीच्या उद्दिष्टाकरिता केंद्र हिश्याच्या पहिल्या हप्त्याचा २५% निधीचा उर्वरित निधी रु. १४५,२५,६३,८९०/- (अक्षरी रुपये एकशे पंचेचाळीस कोटी पंचवीस लक्ष त्रेसष्ट हजार आठशे दहा फक्त) व राज्य समरुप हिस्सा रु.९६,८३,७५,८७३/- (अक्षरी रुपये शहाण्णव कोटी त्र्याऐंशी लक्ष पंच्याहत्तर हजार आठशे त्र्याहत्तर फक्त) असे एकूण रु. २४२,०९,३९,६८३/- (अक्षरी रुपये दोनशे बेचाळीस कोटी नऊ लक्ष एकोणचाळीस हजार सहाशे त्र्याऐंशी फक्त) एवढा निधी

खर्च करण्यास व अर्थसंकल्प वितरण प्रणालीद्वारे वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. केंद्र शासनाच्या हिश्याचा निधी सन २०२२-२३ या वर्षातील मंजूर तरतुदीमधून भागविण्यात यावा व मागणी क्र. एल-३, २५०५ ग्रामीण रोजगार, ६० इतर कार्यक्रम, ७०२ जवाहर ग्रामसमृद्धी योजना, (०१)प्रधानमंत्री आवास योजना, (०१)(०४) प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) -सर्वसाधारण (केंद्र पुरस्कृत योजना) (केंद्राचा हिस्सा ६० %)(कार्यक्रम) ३१ सहाय्यक अनुदाने, (वेतनेतर) (२५०५ ३०१२), या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा. तसेच राज्य शासनाच्या हिश्याचा निधी मागणी क्र. एल-३, २५०५ ग्रामीण रोजगार, ६० इतर कार्यक्रम, ७०२ जवाहर ग्रामसमृद्धी योजना, (०१)प्रधानमंत्री आवास योजना, (०१)(०९) प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) -सर्वसाधारण (राज्याचा हिस्सा ४० %) (कार्यक्रम) ३१ सहाय्यक अनुदाने, (वेतनेतर) (२५०५ ०५६८), या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

३. या शासन निर्णयान्वये मंजूर केलेले अनुदान कोषागारातून काढल्यानंतर पुढील माहिती कार्यासन योजना-२ यांना सादर करण्यात यावी. १) मंजूर केलेली रक्कम, २) कोषागारातून काढलेली रक्कम, ३) रक्कम काढल्याचा देयक क्रमांक व दिनांक, ४) महालेखापाल कार्यालयात नोंद झालेल्या रक्कमेशी ताळमेळ केल्याचे प्रमाणपत्र.

४. प्रस्तुत निधीबाबत उपसंचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण-गृहनिर्माण हे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून (संकेतांक क्रमांक १२०१००५१८३) तसेच संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण -गृहनिर्माण हे नियंत्रक अधिकारी म्हणून काम पाहतील. सदर निधीचे देयके ठाणे कोषागार अंतर्गत उपकोषागार कार्यालय, कोकण भवन, बेलापूर येथे पारित करण्यात यावेत.

५. सदर अनुदान ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आलेले आहे त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्याची दक्षता घेण्यात यावी.

६. सदर शासन निर्णय नियोजन विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.९/१४४४, दि.०६.०५.२०२२ व वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.३७२/व्यय-१५, दि.१८.०५.२०२२ अन्वये देण्यात आलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०६०७१५२३१८४४२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अरुण व.शिंदे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) महालेखापाल, (लेखा परिक्षा) व (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई (पाच जादा प्रतींसह)
- २) संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण, ४ था मजला, दक्षिण कक्ष, सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई.
- ३) जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे
- ४) उप कोषागार अधिकारी, कोकण भवन, बेलापूर

- ५) नियोजन विभाग (का-१४४४), मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- ६) वित्त विभाग (व्यय-१५) व (अर्थ-१७), मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- ७) कार्यासन अधिकारी, वित्त-७, वित्त-१, योजना-१, योजना-२, योजना-५ व योजना-७, ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, मुंबई.
- ८) निवड नस्ती (योजना-१०).